

HINDUSTAN COMPOSITES LTD.

Peninsula Business Park, Tower A, 8th Floor, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013. Tel.:(91) (22) 6688 0100

Email: hcl@hindcompo.com Website: www.hindcompo.com

CIN No. L29120MH1964PLC012955

18th November, 2025

To
The Manager
Department of Corporate Services **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort, Mumbai- 400 001 **Scrip Code:** 509635

The Manager – Listing

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, 'G' Block,

Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai – 400 051

SYMBOL: HINDCOMPOS

Dear Sir/Madam,

<u>Sub: Newspaper Advertisement - Notice regarding Re-lodgement of share transfers</u> pursuant to SEBI Circular dated 2nd July, 2025

Pursuant to the provisions of Regulation 30 read with Part-A of Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith the copies of newspaper clippings of advertisement published in "The Financial Express" (in English) and "Mumbai Lakshadweep" (in Marathi), on Tuesday, 18th November, 2025, regarding a share transfer request relodged with the **SEBI** Circular No. SEBI/HO/MIR Company in pursuant SD/MIRSDto PoD/P/CIR/2025/97 dated 2nd July, 2025 titled "Ease of Dosing Investment - Special Window for Re - lodgement of Transfer Requests of Physical Shares".

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For Hindustan Composites Limited

Arvind Purohit Company Secretary & Compliance Officer Membership No.: A33624

Encl: As Above

16

FINANCIAL EXPRESS

Regd. Office: 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400030 (T) +91 22 2493 0621 (F) +91 22 2493 8933; Email: investors@ceat.com; Website: www.ceat.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Section 108 and 110 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 and 22 of Companies (Management & Administration) Rules, 2014 as amended from time to time read with, General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, read with other relevant circulars, including General Circular 09/2024 dated September 19, 2024, September 23, 2025 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force and pursuant to the other applicable laws and regulations, the Company is seeking approval of its members by way of postal ballot in respect of the Special business(es) set out in the postal ballot notice dated October 17, 2025 ("Postal Ballot Notice").

17, 2025, completed the dispatch of Postal Ballot Notice by email to the members whose name appear in the Register of Members/ List of Beneficial owners as received from respective Depository (ies) and whose email addresses are available with the Company RTA as on Wednesday, November 12, 2025 ("cut-off date"). The voting rights shall be reckoned on the paid-up value of shares registered, in the name(s) of the member(s) as on cut-oft date. Any person who is not a member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only

mentioned in the Postal Ballot Notice through remote e-Voting only. A copy of Postal Ballot Notice is also available on the website of the Company viz., www.ceat.com and on the website(s) of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, where the Company's shares are listed and on the website of NSDL www.evoting.nsdl com.

applicable provisions of the Companies Act 2013, read with (i) Rule 20 and Rule 22 of the Rules, as amended (ii) Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and (iii) MCA Circulars, the Company has provided only the remote e-Voting facility to its members, to enable them to cast their votes electronically instead of submitting the Postal Ballot Form. The Company has engaged the services of NSDL for providing remote e-Voting facilities to the members, enabling them to cast their vote electronically and in a secure manner.

addresses are not registered, should register their email ID with the Company's RTA/ respective Depository Participants. The members holding shares in physical form and who have not updated their KYC details, including email addresses are requested to submit Form ISR-1 and other relevant forms to update their email address and other KYC details to the Company's RTA by email to ekyc.ndmlrta@ndml.in from registered email ID. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participants. The Board of Directors has appointed Mr. P. N. Parikh (FCS 327, CP 1228) and failing him Mr. Mitesh Dhabliwala (FCS: 8331, CP: 9511) and failing him Ms. Sarvari Shah (FCS: 9697, CP 11717) of Parikh & Associates, Practicing Company Secretaries, as Scrutinizer for conducting the Postal Ballot process, in a fair and transparent manner. The remote e-voting period shall commence on Wednesday, November 19, 2025 at 09.00 AM (IST) and end on Thursday, December 18, 2025 at 5:00 PM (IST). The remote e-Voting shall not be allowed and the same shall be disabled beyond 5:00 PM (IST) on December 18, 2025 by NSDL for voting thereafter. Members who have not received Postal Ballot Notice can download the same from the Company's website www.ceat.com or may apply to the Company by writing the mail at investors@ceat.com. The results of the Postal will be declared on or before 5:00 PM (IST) on Monday, December 22, 2025. The aforesaid result along with the Scrutinizer's report would be displayed on the Company's website www.ceat.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com immediately after declaration.

for Shareholders and the e-voting user manual for shareholders available at the download section of www.evotingnsdl.com or call on 022-4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre Senior Manager NSDL at e-voting@nsdl.com

For CEAT Limited

(Gaurav Tongia)

Place: Mumbai Date: November 17, 2025

Company Secretary

BENGAL TEA & FABRICS LIMITED CIN: L51909WB1983PLC036542

Regd. Office: Century Towers, 4th Floor, 45 Shakespeare Sarani, Kolkata-700 017 Telephone Nos: (033) 2283-6416 /17 E-mail: investor@bengaltea.com Website: www.bengaltea.com

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given to the Shareholders ("Members") of Bengal Tea & Fabrics Limited ("Company") that pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and other applicable provisions, if any, including any statutory amendment(s), modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, the provisions of Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2") and in accordance with General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 subsequent circulars issued from time to time, the latest one being General Circular No. 03/2025 dated 22nd September, 2025 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circulars issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") from time to time and subject to other applicable laws and regulations, the Company has on November 17, 2025 completed the dispatch of the Notice of Postal Ballot dated November 12, 2025 ("Postal Ballot Notice/Notice") by e-mail only to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Share Transfer Agent/Depository Participants as on Friday, November 14, 2025 ("Cut-off date"), for seeking consent to the following Special Business to be transacted by means of Postal Ballot

	. J p a a s s s a a a a a a a a a a a a a a	and the second second				
This No	Ordinary Resolution	Re-appointment of Mr. Adarsh Kanor (DIN; 00027290) as the Managing Direct of the Company to hold office for a period of 3 (three) consecutive years i.e., fro 1st January 2026 to 31st December 202				
		le on the websites of the Company a ional Securities Depository Limited ("NSDL"				

at www.evoting.nsdl.com. Further the same has also been uploaded on the websites of BSE Limited ("BSE") at www.bseindia.com The Company has engaged the services of NSDL for providing remote e-voting facilities to the Members, to enable them to cast their vote electronically and in a secure manner.

In accordance with the provisions of the MCA circulars, hard copy of the Postal Ballot Notice along with postal ballot form and pre-paid business reply envelope has not been sent. The members can vote only through remote e-voting process. The voting rights shall also be reckoned in proportion to the Members shareholding in the paid-up share capital of the Company on the Cut-off date. Once the vote on a resolution is cast by a Member, the Member will not be allowed to change it subsequently. Any person who is not a shareholder of the Company as on the Cut-off date shall treat the Postal Ballot notice for information purpose only.

The remote e-voting facility would be	available during the following period.
REMOTE E-VOTING STARTS ON	REMOTE E-VOTING ENDS ON
Wednesday, 19th November 2025 at 09:00 A.M. (IST)	Thursday, 18th December 2025 at 05:00 P.M. (IST)

Members of the Company holding shares either in physical or dematerialised form, as on the cut-off date, i.e. Friday, November 14 2025 are requested to cast their votes through the e-voting process not later than 5:00 P.M. (IST) on Thursday, December 18, 2025, to be eligible for being considered, failing which it will be strictly considered that no vote has been received from them. The e-voting facility will be disabled by NSDL immediately thereafter.

Members are requested to read the Notes (including instructions for remote e-Voting) forming part of the Postal Ballot Notice.

The Board of Directors of the Company ("Board") has appointed Mrs. Swati Bajaj, (CP No. 3502, Membership No. ACS 13216) partner of M/s Bajaj Todi & Associates. Practicing Company Secretaries of 225D, A.J.C. Bose Road, 3rd Floor, Kolkata-700 020 as the Scrutinizers to scrutinize for the remote e-voting in a fair and transparent manner in accordance with the provisions of the Act read with Rules and the MCA Circulars.

The results of Postal Ballot will be declared on or before Saturday December 20, 2025 by 5:00 p.m. (IST) by the Chairman of the Board or in his absence, by such Director/KMP of the Company, duly authorised in this regard. The voting results along with the Scrutinizer's Report would be intimated to BSE, where the equity shares of the Company are listed. The same will also be uploaded on the Company's website at www.bengaltea.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Additionally, the results will be placed on the notice board at the Registered Office of the Company.

Any query in relation to the resolution proposed to be passed through Postal Ballot may be addressed to Mr. Himangshu Kedia, Company Secretary & Compliance Officer at investor@bengaltea.com. In case of other queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022-4886 7000 or send a request to Mr. Pritam Dutta, Assistant Manager at pritamd@nsdl.com / evoting@nsdl.com

For Bengal Tea & Fabrics Limited

Himangshu Kedia Company Secretary M. No.: A25151

ATHENA DEMWE POWER LIMITED

(now Greenko Demwe Power Limited) (CIN: U40105DL2007PLC166628)

Reg. office: 15th Floor, Hindustan Times House, 18-20, Kasturba Gandhi Marg, Connaught Place, Central Delhi, New Delhi, Delhi, India, 110001 PUBLIC NOTICE REGARDING LOSS OF SHARE CERTIFICATES

It is to inform the public at large that Athena Demwe Power Limited has undergone Corporate Insolvency Resolution Process under the provisions of Insolvency & bankruptcy Code, 2016. Distribution of Proceeds to shareholders is in the progress. After taking over the Company, Successful Resolution Applicant has changed it's name from Athena Demwe Power Limited to Greenko Demwe Power Limited. NOTICE is hereby given to the public at large that the original holders of the following Equity Shares have reported to the Chairman of Monitoring Committee that they have lost/misplaced the following original

S. No.	Folio No	Name of Shareholder	No. of Shares	Distinctive No	Certificate No.
10400	26	Abir Hydro Power	10,41,62,000	988705369 to 1092867368	30
3165	20	Private Limited	14,83,000	1093337369 to 1094820368	34
2.		Abir Infrastructure	40,48,000	749307369 to 753355368	28
-	24	Power Private Limited	1,50,000	1093187369 to 1093337368	33

In case any person has any claim in respect of the said Shares, such person must lodge the same with documentary evidence to the Chairman of the Monitoring Committee (CMC) at email id cirpadpl@gmail.com . Said communication must reach the CMC within 15 days from the date of publication of the this notice i.e. latest by 2nd December 2025, failing which it shall be deemed that no one have any claims / interest / rights in the said Equity Shares and CMC will distribute the proposed proceeds against said shares in terms of approved Resolution Plan, to the original shareholders without any further delay. Please note that this is the responsibility of the sender of the communication to ensure that it gets delivered to the CMC prior to close of 2nd December 2025. Sd/- Umesh Garg

Chairman Monitoring Committee

CIN: L77309PN2024PLC227226 Registered Office: Shop No 401-405, Bhawani, International Business Bay, Bhayani Peth, Pune – 411042, Maharashtra, India

VISION INFRA EQUIPMENT SOLUTIONS LIMITED

Website: www.visioninfraindia.com Contract: +91-20-2644 0999

Equipment Solutions Limited ('the Company') will be held on Wednesday, December 10, 2025 a Registered Office of the Company situated at Shop No 401-405, Bhawani, International Business Bay, Bhavani Peth, Pune – 411042 at 04:00 P.M, to transact the business(es) set out in the Notice of EGM.

the Company as on 7th November, 2025 (Cut-off date) at their respective registered postal addresses in the permitted mode. The aforesaid documents are also hosted on the website of the Company viz https://www.visioninfraindia.com/ and the Stock Exchange website https://www.nseindia.com/. In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('the Rules') and Regulation 44 of the SEBI (Listing

using the electronic voting platform provided by MUFG Intime India Private Limited. In accordance with Rule 20 of the Rules, the Company has fixed Wednesday, 3rd December, 2025, as the "cut-off date" to determine the eligibility of members to vote on the business(es) set out in the

Members are requested to note the following:

Notice of EGM.

(a) (i) The remote e-voting period will commence on Sunday, 7th December, 2025 at 09:00 a.m. (IST) and will end on Tuesday, 9th December, 2025 at 05:00 p.m. (IST). Members shall not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote is cast on a resolution, the member shall not be allowed to change it subsequently. (ii) The facility for voting will also be made available during the EGM and the members present in the EGM physically, who have not cast their vote through remote e-voting, shall be eligible to vote through the Ballot Paper during the EGM (iii) The Members who have cast their vote by remote e-voting may join the EGM but shall not be entitled to cast their vote again.

Notice of EGM and holds shares as on the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at enotices@in.mpms.mufg.com or contact on .: 022 - 4918 6000

For the process and the manner of remote e-voting as well as voting through ballot paper during the EGM, member(s) may go through the instructions stated in the Notice of EGM. In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at https://instavote.linkintime.co.in/ (under help section) or can send a request enotices@in.mpms.mufg.com or contact on 022 - 49186000

For Vision Infra Equipment Solutions Limited

Place: Pune **Managing Director**

DIN:09857165



PUDUMJEE PAPER PRODUCTS LIMITED

Registered Office: Thergaon, Pune – 411033. Tel.: 020-40773423 Website: www.pudumjee.com

E-mail: investors.relations@pudumjee.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

provisions if any, of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, ("the Rules"), General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 08, 2021, 3/2022 dated May 05, 2022, 11/2022 dated December 28, 2022, 09/2023 dated September 25, 2023 and 09/2024 dated September 19, 2024 and 03/2025 dated September, 2025 and other relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as MCA Circulars), the approval of Members of the Company is being sought for Appointment of Mrs. Shailaja Nair (DIN: 11343122) as a Non-Executive Independent Director of

The Notice of the Postal Ballot along with the Explanatory Statement thereof ("Notice") has been duly sent on Monday, 17th November, 2025, through electronic mode (i.e. through e-mail) to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as received from the Depositories i.e. National Securities Depository Limited ("NSDL") / Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on cut-off date i.e. Friday, 07th November, 2025.

dissent of the Members would only take place through remote e-voting system and Postal Ballot Form and Pre-paid business envelope will not be sent to the members for this Postal Ballot.

Members of the Company who have not yet registered their email address are requested to get their email addresses registered by following the procedure mentioned in the Postal Ballot Notice for obtaining User ID and Password/soft copy

The Notice is also available and can be downloaded from the Company's website at www.pudumjee.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of KFin Technologies Limited ("KFintech / RTA") at https://evoting.kfintech.com. A person who is not a Member as on the Cut-Off Date,

resolution set forth in the Notice. The details are given hereunder:

- November, 2025 at 09:00 a.m. (IST); The Date and Time of end of remote e-voting: Wednesday, the 17th December,
- 2025 at 05:00 p.m. (IST) and the facility shall be forthwith blocked;

Beneficial Owners as received from the Depositories as on cut-off date i.e. Friday, 07th November, 2025, shall be entitled to avail the facility of remote e-voting. Once a vote is cast by the Members, the same cannot be changed subsequently. The Board of Directors of the Company has appointed Mrs. Savita Jyoti (Membership

No. FCS 3738), Hyderabad, Practicing Company Secretary, as Scrutinizer for

conducting the Postal Ballot process (through remote e-voting only) in a fair and

communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited. In case of any queries, please refer Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the downloads section

> By Order of the Board of Directors For Pudumjee Paper Products Limited



SHRIRAM FINANCE LIMITED

PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE This is to inform our customers and This is to inform our customers and public at large that our Asansol -

Branch located at R.S. Plot No. 667(P), Under R.S. Khaitian No. 316. Ward G.T. Road. Under Asansol Municipal Corporation Asansol, Bardhaman, West Bengal 713336 will shift to 69, G.T Road, Sony World Building, Second

Floor, Bhangapanchil, Asansol Bardhaman, West Bengal - 713303 from 23rd February, 2026. The Customers are requested to

their needs. **REGIONAL BUSINESS HEAD**

SHRIRAM SHRIRAM FINANCE LIMITED

public at large that our Nellore - VI Branch located at No:17/363, J K W Towers, Third Floor, Danduvari Street, Opposite Town Hall, Nellore, Andhra Pradesh - 524001 will shift to 16-537, Second Floor. Indira Bhavan Road, Nellore, Andhra Pradesh - 524001 from 26th February, 2026.

The Customers are requested to

contact the new office premises for

contact the new office premises for their needs. **REGIONAL BUSINESS HEAD**

OMPOSITES LIMITED

Registered Office: Peninsula Business Park, "A" Tower, 8" Floor, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400 013 Maharashtra Tel.: (022) 6688 0100, Fax: (022) 6688 0105, E-mail: hcl@hindcompo.com, Website: www.hindcompo.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to SEBI Circular SEBI/HO/MIRSD/DOS3/ CIR P/2018/139 dated 6" November, 2018 and SEBI Circular SEBI/HO/MIRSD/ MIRSD PoD/P/CIR/2025/97 dated 2" July, 2025, a request has been received by the Company from Mr. Dhani Ram Sharma residing at MB-28 Gali No-2, Shakarpur, East Delhi 110092 to transfer the below mentioned securities held in the names of the security holders as detailed below, to his name. These securities were claimed to have been purchased by him and could not be transferred in his favour.

Re-lodgement of share transfers pursuant to SEBI Circular dated 2" July, 2025

Folio No	Holder(s) and Registered Address	Type and Face Value	Securities	Nos. From - To
R17937	Rajinder Dewan, Ravi Kumar, Som Datta, 71/72, Prem Nagar, P O Janak Puri, New Delhi, New Delhi 110058, India	Equity Shares Rs. 5.00	150	512855 - 512954 & 10102428 - 10102477

lodge such claim with the Company at its Registered Office within 30 days from this date along with appropriate documentary evidence thereof in support of such claim. else the Company will proceed to transfer the securities in favour of Mr. Dhani Ran Sharma, without any further intimation. For Hindustan Composites Limited

Arvind Purohit Company Secretary & Compliance Officer

Membership No: A33624

Date: 17" November, 2025

PUMPS & MOTORS -

OSWAL PUMPS LIMITED

Registered Office: Oswal Estate, NH-1, Kutail Road, P. O. Kutail,

Distt. - Karnal, Harvana - 132037, India CIN No: L74999HR2003PLC124254, Website: www.oswalpumps.com

Place: Mumbai

Email Id: investorrelations@oswalpumps.com, Contact No.: 91 18 4350 0300 Solar | Domestic | Agriculture | Industrial

Form PAS-1

[Pursuant to Section 27(1) of Companies Act, 2013 and Rule 7(2) of Companies (Prospectus and Allotment of Securities) Rules, 2014]

Advertisement giving details of notice of Special Resolution for varying the terms of any contract referred to in the Prospectus or altering the objects for which the prospectus was issued

Corporate Identification Number (CIN) : L74999HR2003PLC124254

Name of the Company Oswal Pumps Limited

Registered office address Oswal Estate, NH-1, Kutail Road, P.O. Kutail, Distt.

Karnal, Haryana-132037

Public Notice

Notice is hereby given that by a resolution dated November 13, 2025, the Board has proposed to vary the terms of the contract referred to in the Prospectus dated June 17, 2025, issued in connection with the fresh issue of 14,495,114 Equity Shares of Face Value of INR 1/- each at an issue price of Rs. 614/- per Equity Share aggregating to INR 8,900 million and offer for sale of 8,100,000 Equity Shares of Face Value INR 1/- each at an issue price of Rs. 614/- per Equity Share aggregating to INR 4,973.40 million.

In pursuance of the said resolution, further notice is given that for approving the said proposition, a special resolution is to be passed by postal ballot.

The details regarding such variation/alteration are as follows: Particulars of the terms of the contract to be varied

The Company had, in terms of Prospectus dated June 17, 2025 proposed to utilise the net proceeds from the fresh issue under the Initial Public Offer of its Equity Shares of INR 8,415.14 million (hereinafter referred to as "IPO Proceeds") in the following manner: (a) funding certain capital expenditure of our Company;

(b) investment in our wholly-owned Subsidiary, Oswal Solar Structure Private Limited ("Oswal Solar"), in

the form of equity, for funding the setting up of new manufacturing units at Karnal, Haryana; (c) pre-payment/ re-payment, in part or full, of certain outstanding borrowings availed by our Company;

(d) investment in our wholly-owned Subsidiary, Oswal Solar, in the form of equity, for repayment/prepayment, in part or full, of certain outstanding borrowings availed by Oswal Solar; and (e) general corporate purposes (collectively, the "Objects").

The Company had in terms of Prospectus proposed to utilise INR 2,727.58 million out of the IPO Proceeds towards investment in Oswal Solar in the form of equity, for funding the setting up of new manufacturing units at Karnal, Haryana detailed below. Oswal Solar pursuant to the approval of its Board of Directors in its meeting dated May 26. 2025 proposed to set up the following new manufacturing units: (i) manufacturing unit for aluminium frame for PV solar panel ("Aluminium Frame Facility") at the manufacturing

facility located Opposite DD International Private Limited, Link Road, Village Kutail, District Karnal, Haryana 132 037, India ("Existing OSSPL Facility"); (ii) 1,500 MW manufacturing unit for PV solar module ("Solar Module Facility") at 1118, GT Road, Opposite Neelkanth Star Dhaba, 71/3 Delhi Side 141 Milestones, Karnal, Haryana 132001 ("Initial Project Land"); and

(iii) 1,500 MW manufacturing unit for ethylene-vinyl acetate ("EVA") encapsulant at the Initial Project Land ("EVA") Encapsulant Facility", and together with the Solar Module Facility, the "New Manufacturing Facility").

2. Particulars of the proposed variation/ alteration:

It is proposed to relocate the New Manufacturing Facility to a new location situated at Murabba No. 145 and 146, Village Kutail, Tehsil Gharounda, District Karnal, Haryana - 132037 ("Proposed Land"), which is adjacent to the Existing OSSPL Facility.

No change is proposed in other objects of the issue as disclosed under the Prospectus dated June 17, 2025.

Reasons/justification for the variation:

Relocation is proposed due to following practical considerations and benefits:

The Proposed Land is located adjacent to the Existing OSSPL Facility. This proximity provides significant logistical advantages, including easier coordination, reduced transportation costs, and streamlined operations. The Proposed Land is a vacant land parcel and has been leased pursuant to an agreement dated June 25, 2024 between Mrs. Radhika Gupta, a Promoter Group member as the lessor and Oswal Solar as the lessee, for a period of 15 years commencing from June 25, 2024, with a provision for further extension upon mutual agreement of both parties.

Since, the Proposed Land is adjoining the Existing OSSPL Facility, the existing manpower can be effectively utilized. Moreover, the common usage of R&D, laboratory, and administrative infrastructure will result in substantial operational and cost efficiencies.

The Proposed Land offers a larger area (28,000 sq. m. vs. 13,983 sq. m.). The increased land area allows for:

Optimized plant layout and design efficiency Ample storage for raw materials and finished goods

Future scalability and expansion (d) Regulatory Approvals

The Proposed Land is already categorised as industrial land. Since the Proposed Land is adjacent to the Existing OSSPL Facility, this will be an expansion of the Existing OSSPL Facility, and the existing approvals/ licenses only need to be amended or updated. As no new approvals are required, the regulatory and administrative requirements are minimal, with only the applicable application fees payable, resulting in savings on regulatory and administrative

(e) Independent electricity feeder

Existing OSSPL Facility has an independent electricity feeder that can be shared with the New Manufacturing Facility, resulting in cost optimization.

As detailed hereinabove, the larger area and direct proximity to the Existing OSSPL Facility makes the Proposed Land significantly more advantageous compared to the Initial Project Land. It will function as a seamless extension of the current operations, ensuring logistical efficiency, shared resources, and a more integrated manufacturing

appropriately, which will lead to increased value without compromise on services being rendered by the Company. 4. Effect of the proposed variation/ alteration on the financial position of the company:

5. Major Risk factors pertaining to the new Objects Risk Factors shall remain the same as mentioned in the Prospectus as the proposed variation has not changed any

object of the issue as referred to in the Prospectus.

Any interested person may obtain the copy of the Special Resolution along with the Explanatory Statement free of charge at the Registered Office of the Company or at the office of its Company Secretary Mr. Anish Kumar at Oswal

For Oswal Pumps Limited

Vivek Gupta Date: November 17, 2025 Chairman & Managing Director Place: Karnal, Haryana

FOR DAILY BUSINESS

***FINANCIAL EXPRESS**

epaper.financialexpress.com

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting ('EGM') of the members Vision Infra

The Notice of the EGM have been sent through, electronic mode via e-mails to those Members whose e-mail ids are registered with Depository Participant(s) / Registrar and Share Transfer Agent ("RTA") of

Standards on General Meetings ('SS-2') issued by the ICSI, as amended from time to time, Members are provided with the facility to cast their votes on all the resolutions set forth in the Notice of EGM

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and Secretarial

(b) Any person, who acquires share(s) and becomes member of the Company after dispatch of the

Sachin Vinod Gandhi Date: 17-11-2025

CIN: L21098PN2015PLC153717 PRODUKLEE

Notice is hereby given that in compliance with Section 110 and other applicable

the Company by way of Postal Ballot, through remote e-voting Process.

In Compliance with the aforesaid MCA Circulars, the communication of assent or

of Postal Ballot Notice.

should treat this Notice for information purposes only. As per Section 108 of the Companies Act, 2013 read with the Rules and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has engaged the services of KFin Technologies Limited, the Company's Registrar and Share Transfer Agent ("KFintech / RTA"), for providing remote e-voting facility to all its Members, to enable them to cast their votes electronically on the

The Date and Time of commencement of remote e-voting: Tuesday, the 18th

Only those Members whose names appear on the Register of Members/List of

The result of the Postal Ballot through remote e-voting will be announced on or before Thursday, 18th December, 2025. The said results would be displayed at the Registered Office of the Company and on its website at www.pudumjee.com and on the website of KFintech at https://evoting.kfintech.com and simultaneously

of https://evoting.kfintech.com or call on Toll Free Number: 1-800-309-4001 or email at evoting@kfintech.com.

> Shrihari Waychal **Company Secretary & Compliance Officer** (ICSI Membership No. A62562)

(a) Location

(b) Manpower Requirement

(c) Area

ecosystem that aligns with Oswal Solar's long-term growth objectives. The intention of the management is to enhance shareholders' value by utilizing the issue proceeds adequately and

No effect on the financial position of the Company except the cost efficiencies/optimization as detailed hereinabove.

6. Names of Directors who voted against the proposed variation/ alteration: None

Estate, NH-1, Kutail Road, P.O. Kutail, Distt. Karnal, Haryana-132037 or visit the website of the Company viz. https://oswalpumps.com/ for a copy of the same.

THE BUSINESS DAILY

Date: 17th November, 2025

In terms of the aforementioned MCA Circulars, the Company has on Monday, November

The Company seeks consent of the members by way of Resolutions on the matters

Please note that in compliance with the provisions of Section 108, 110 and other The members, who are holding shares in physical/electronic form and whose email

In case of any queries, the Members may refer the Frequently Asked Questions (FAQs)

through remote e-voting only:

Item No. Type of Resolution Brief Description

The remote e-voting facility would be available during the following period

Place : Kolkata Date: November 18, 2025

मुंबई लक्षदीप 🧐

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

सदस्यत्व क्र.ए३३६२४

सर्वसाधारण जनतेस कळविण्यात येते की शी. समीर कष्णकांत शाह सदस्य – क्रिएटिव्ह इंडस्ट्रियल सेंटर प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गाळा क्रमांक २१९ चे मालक, प्लॉट क्रमांक १२, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई – ४०००११, महाराष्ट्र येथे स्थित, यांचे मूळ शेअर प्रमाणपत्र क्रमांक ९१ (एकूण पाच शेअर्स, डिस्टिंक्टिव्ह क्रमांक ४५१ ते ४५५) हरवलेले / गहाळ झालेले आहे. संबंधित सदस्य आपल्या गाळा क्रमांक २१९ साठी डुप्लिकेट शेअर प्रमाणपत्र मिळविण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत.

जाहीर सूचना

वरीलप्रमाणे, सोसायटीकडून कोणत्याही दावा करणाऱ्या व्यक्तीने किंवा हरकती करणाऱ्या व्यक्तीने / व्यक्तींनी या नोटिसच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सोसायटीच्या वरील नमूद केलेल्या पत्त्यावर त्यांच्या दाव्याच्या / हरकतीच्या पुराव्यांसह अर्ज सादर करावेत, जेणेकरून संबंधित सदस्यास इंप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्याबाबत विचार करता

जर निर्धारित कालावधीत कोणतेही दावे / हरकती प्राप्त झाल्या नाहीत, तर सोसायटीच्या उपनियमानुसार सदस्याच्या अर्जावर डुप्लिकेट शेअर प्रम ाणपत्र जारी करण्यास सोसायटी स्वतंत्र असेल. जर सोसायटीकडे कोणतेही दावे / हरकती प्राप्त झाल्या, तर त्या सोसायटीच्या उपनियमांनुसार विचारात घेतल्या जातील.

> क्रिएटिव्ह इंडस्ट्रियल सेंटर प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे

दिनांक: १८/११/२०२५ ठिकाण : मुंबई

स्वाक्षरी/ (मा. सचिव)

नमुना क्र. ७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई- ४०० ०३०.

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : ACC/X/1497/2025 सार्वजनिक न्यासाचे नाव :

"SAVLI SEVA PRATISHAN" बाबत. अर्जदार : CHETAN NARENDRA VARASKAR

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की धर्मादाय उप आयुक्त/सहायक धर्मादाय आयुक्त, बृहन्मुंबई विभाग, मंबई हे वर नमद केलेल्या फेरफार अहवाल/अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत : रोख रु. १०००/- मात्र (अक्षरी रुपये एक हजार मात्र)

ब) स्थावर मिळकत : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीं चा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय सह आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ११/११/२०२५ रोजी दिली



सही/-अधीक्षक (न्यास शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग, मुबई

जाहीर सूचना

जनतेला कळविण्यात येते की माझे अशिल हे रघुलीला मेगा मॉल को-ऑप-सोसायटीमधील पहिल्या मजल्यावरील युनिट क्र.१४२, ८८ चौ. फूट कार्पेट क्षेत्राचे मालक आहे, जे एस.व्ही. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई- ४०००६७ येथे स्थित, गाव: पोईसर, तालुका: बोरिवली, एमएसडीच्या सीटीएस क्र.१२ (भाग) येथे असलेले आणि रघुलीला मेगा मॉल को-ऑप-सोसायटीने (खालील अनुसूची अधिक स्पष्टपणे वर्णन केलेले आणि सदर युनिट म्हणून संदर्भित) विविध करारांद्वारे जारी केलेले भाग प्रमाणपत्र क्र.०४४९ हे विशिष्ट क्र.४४०९ ते ४४९० (दोन्ही समाविष्ट) धारण केलेले आहे. माजी मालक (सदर युनिटमध्ये १००% हक आणि शेअर्स असलेले) म्हणजेच दिवंगत दिनेश सीतापचंद घाटे यांचे निधन ०२.०६.२०२४ रोजी झाले. दिवंगत दिनेश सीतापचंद घाटे यांचे कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी म्हणजेच श्रीमती रितू दिनेश घाटे (पत्नी) आणि श्री. नीरव दिनेश घाटे (मुलगा).

श्री. नीरव दिनेश घाटे (मुलगा) यांनी १० जुलै २०२५ रोजीच्या दस्तऐवज क्र. मुंबई २१/१५०२५/२५ अंतर्गत नोंदणीकृत रिनाउन्स कम रिलीज डीडद्वारे, दिवंगत दिनेश सीतापचंद घाटे यांच्या पत्नी श्रीमती रितू दिनेश घाटे यांच्या नावे, सदर युनिटच्या संदर्भात दिवंगत दिनेश सीतापचंद घाटे यांच्यामार्फत दावा लेले त्यांचे सर्वे हक्क, शिर्षक आणि हितसंबंध त्यागले आहेत आणि ते सोडून दिले आहेत

माझे अशिल असा दावा करत आहे की सदर युनिट सर्व भार, शुल्क, धारणाधिकार, खटले आणि /किंवा कोणत्याही स्वरूपाचे तृतीय पक्ष हक्क/दावे यापासून मुक्त आहे. याद्वारे सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की जर कोणत्याही व्यक्ती/व्यक्ती, संस्था, कंपनी फर्म, संस्था (कॉर्पोरेट आणि अन्यथा) यांना सदर युनिटच्या संदर्भात कोणताही दावा असेल किंवा त्यांना कोणताही आक्षेप असेल किंवा विक्री, देवाणघेवाण, सुविधा, हक्क, व्याज, शेअर, गहाणखत, गहाणखत, भाडेपट्टा, परवाना, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, शुल्क, भेटवस्तु, ट्रस्ट, वारसा, ताबा, धारणाधिकार, प्रिस्क्रिप्शनच्या कोणत्याही ट्रस्ट अधिकाराखाली किंवा कोणत्याही कराराखाली किंवा कोणत्याही डिक्री, ऑर्डर किंवा निवाडा अंतर्गत अन्यथा दावा करत असेल किंवा कसाही असेल तर त्यांना मळ कागदपत्रांसह माझ्या कार्यालय क्रमांक २००० मधील कार्यालयात लेखी स्वरूपात कळविण्याची विनंती केली जाते. १०८, आरएनए शॉपिंग आर्केड, महाराष्ट्र नगर, ऑफ एम. जी. रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०० ०६७ किंवा ईमेल rushabhmehta93@gmail.com वर, या तारखेपासून १५ दिवसांच्या कालावधीत (दोन्ही दिवस समाविष्ट) संपर्क साधावा, अन्यथा वर नमूद केलेल्या व्यवहारावर कोणतेही दावे किंवा आक्षेप नाहीत असे मानले जाईल. जर १५ दिवसांच्या आत दावे प्राप्त झाले नाहीत तर ते रद्द केले जातील आणि/ किंवा माफ केले जातील.

ठिकाण: मुंबई दिनांक: १८.११.२०२५

ठिकाण: मंबई

दिनांक: १८/११/२०२५

सही/ वकील रुषभ मेहता वकील उच्च न्यायालय

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येते की माझे अयलि श्री. आर. एम. देधिया (एचयूएफ) कर्ता राजेश देधिया, रहिवासी टी. क्र.१९२/१५३१, मोतीलाल नगर क्र.१, गोरेगाव (पश्चिम), मुंबई ४००१०४, हे खोलीच्या जागेचे विद्यमान कायदेशीर मालक आहेत, म्हणजेच टी. क्र.१९२/१५३१, मोतीलाल नगर क्र.१, गोरेगाव (पश्चिम), मुंबई: ४००१०४ आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी श्री. हातिमभाई मोहम्मद मिठाईवाला यांच्या नावाने मूळ जागा दिली होती कारण त्यांनी २६ ऑगस्ट १९९३ रोजीच्या कराराद्वारे सुश्री मीना नारायणदास पर्याणी योंना उपरोक्त सदनिका विकली आणि विल्हेवाट लावली होती आणि ॲम्नेस्टी योजनेद्वारे मुंबई स्टॅम्प कायद्याअंतर्गत क्र.आयएमपी/२७०/२०२५, दिनांक २१.३.२०२५ द्वारे रू.६,६६०/- आवश्यक मुद्रांक शुल्क भरला होता. दि.६ एप्रिल १९९४ रोजी झालेल्या करारानुसार, सुश्री मीना नारायणदास पर्याणी यांनी उपरोक्त सदनिका सुश्री जया रामचंद्र पाटील यांना विकली आणि हस्तांतरित केली आणि ऑम्नेस्टी योजनेद्वारे मुंबई स्टॅम्प कायद्याअंतर्गत, क्र. आयएमपी/२७१/२०२५ दिनांक २१.३.२०२५ नुसार आवश्यक असलेले रू.१०,४८०/- मुद्रांक शुल्क भरले. त्यानंतर ८ फेब्रुवारी १९९६ रोजी . झालेल्या कराराद्वारे, सुश्री जया रामचंद्र पाटील यांनी उपरोक्त सदनिका श्री. प्रवीण कुमार जैन, पुत्र मोहनलाल वसीमलजी जैन यांना विकली आणि हस्तांतरित केली आणि ॲम्नेस्टी योजनेद्वारे मुंबई स्टॅम्प कायद्याअंतर्गत क्र.आयएमपी/२६९/२०२५ दिनांक २१.३.२०२५ नुसार रू.१५,८३०/- आवश्यक मुद्रांक शुल्क भरले. त्यानंतर १० जानेवारी २००६ रोजी झालेल्या करारानुसार, पूर्वीचे मालक श्री. प्रवीण कुमार जैन, पुत्र मोहनलाल वस्तीमलजी जैन यांनी वरील सदनिका माझ्या अशिलांना विकली आणि हस्तांतरित केली आणि ॲम्नेस्टी योजनेद्वारे मुंबई स्टॅम्प कायद्याअंतर्गत क्र.आयएमपी/५०५/२०२३, दिनांक २१.४.२०२३ नुसार आवश्यक असलेली रु. ७.५७०/- ची मुद्रांक शुल्क भरली. सदनिकाधारकांनी विजय विदीराज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड नावाची एक सोसायटी स्थापन केली आहे, जी महाराष्ट्र सोसायटी नोंदणी कायद्याअंतर्गत नोंदणी क्र.एमयूएम/टीएएनए/ एमएचएसीबी/एचएसजी/(टीओ)/(सीसी)/१३२४४/२०१३-२०१४ नुसार नोंदणीकृत केलेली आहे आणि मूळ वाटपधारक, श्री. आर. एम. देढिया (एचयूएफ) कर्ता राजेश देढिया हे सदर नोंदणीकृत सोसायटीचे खरे सदस्य आहेत. उपरोक्त सदनिका खरेदी केल्यानंतर, माझे अशिल इतर कोणाच्याही अडथळ्याशिवाय किंवा हस्तक्षेपाशिवाय कायदेशीर मालक म्हणन त्याचा वापर करत आहे आणि राहतो आहे. सध्याचा मालक असल्याने, माझे अशिल म्हाडाच्या रेकॉर्डमध्ये सध्याचा मालक म्हणन त्याचे नाव समाविष्ट करण्याचा मानस करतो.

सदर मूळ वाटपधारकाचे कुटुंबातील सदस्य तसेच कायदेशीर वारस तसेच त्यांच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य आणि/किंवा इतर कोणतेही कायदेशीर वारस/व्यक्ती ज्यात मागील मालकांच्या कोणत्याही व्यक्तींचा समावेश आहे, ज्यांचे वरील सदनिकेविरुद्ध कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क, हितसंबंध आहेत (टी. क्र. १९२/१५३१, मोतीलाल नगर क्र. १. गोरेगाव (पश्चिम), मुंबई: ४००१०४) याद्वारे विनंती करण्यात येते की त्यांनी प्रकाशनाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत सहाय्यक कागदपत्रांसह लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकर्त्याला कळवावे, अन्यथा अशा व्यक्तीचा दावा माफ करण्यात आला आहे आणि/िकंवा सोडून देण्यात आला आहे किंवा सोडून देण्यात आला आहे असे मानले जाईल आणि त्यानंतर तो विचारात घेतला जाणार नाही.

> सुनील जनार्दन डबले वकील. उच्च न्यायालय डबले ढोकणे ॲण्ड असोसिएट्स,

६. टान्झिट कॅम्प क्र.२. चारकोप, एकता नगर, सर्व्हे क्र. १५७. मार्वे चारकोप लिंक रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७. मोबा. क्र. ९९६९४६७१६७

जाहीर सूचना

जनतेला सूचना देण्यात येते की, श्री. अमित पुतार (आमचे अशील) हे खोली क्र.३५, २रा ाजला, कामगार श्रमसाफल्य प्रिमायसेस **कोहौसोलि..** जी डी आंबेकर मार्ग. परळ-४०००१ (**सदर मालमत्ता)** चे मालक आहेत.

श्री. आबू रामा सुतार हे सदर मालमत्तेचे मालक होते. तथापि श्री. आबू रामा सुतार यांचे ०९.१२.२००१ रोजी निधन झाले आणि त्यांच्या पत्नी श्रीमती कृष्णाबाई आबू सुतार यांचे १०.१२.२००१ रोजी निधन झाले आणि त्यांचे एकमेव कायदेशी गरसदार श्री. दत्तात्रय आबू सुतार (मुलगा) हे **भाहेत.** कृपया तथ्यात्मक अचूकता पडताळून पहा.

खाली स्वाक्षरी करणारे वकील याद्वारे सर्व व्यक्तींना <u> जेणत्याही संस्थेला आमंत्रित करतात की. ज्यांच्याकडे</u> विक्री. देवाणघेवाण. बक्षीस. गहाणखत. शल्क विश्वस्तव्यवस्था, वारसा, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिका किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा आहे त्यांनी वर नमूद केलेल्या माझ्या अशिलांच्या मयत सदस्याच्य पदर मालमत्तेतील शेअर्स आणि हितसंबंधांच्या संदर्भात मालकी हक्कासाठी त्यांच्या/तिच्या दाव्यांचे/आक्षेपांच्य नमर्थनार्थ अशा दस्तावेजांच्या प्रती आणि इतर पुरावे य पूचनेच्या प्रकाशन तारखेपासून **१५ (पंधरा) दिवसांच्य ालावधीत** लेखी स्वरूपात कळवावेत

जर विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्रा झाल्यास असे समजले जाईल की, कोणताही दावा आक्षेप नाही आणि असल्यास ते त्याग केले आहे. सही/-

वकील उच्च न्यायालय लॉ व्हेरिटास वेस्ट बी-१०४, मांगल्य इमारत, हॉटेल लिफीओ मॅरीगोल्ड

मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. ई-मेल: lawveritasmumbai@gmail.com दिनांक: १८.११.२०२५

Notice Of Loss Of Shares Of Hindustan Unilever Limited Formerly Hindustan Lever Limited Read Office: Hindustan Unilever Limited

Unilever House, B D Savant Marg, Chakala, Andheri (east)mumbai - 400099 Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost / misplaced and the Company intends to issue duplicate in lieu thereof, in due course. Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the pany at its Registered Office within 15 days hereof.

NAME OF HOLDER: 1) Late EMERCIANO COSTA 2) Late GUILHERMINA F ROADRIGUES COSTA Foilo No No of shares/deb. certificate no.(s) Distinctive (s)

5235290

NAME OF CLAIMANT - Mr. ALVO ROQUE DCOSTA

भारतीय स्टेट बैक गृहकर्ज केंद्र ठाणे, दोस्ती पिनाकल, गाळा क्र.३, प्लिसी स्टेट बैक प्लॉट ई७, रोड क्र.२२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, State Bank of India ईमेल: rasecc.thane@sbi.co.in

1080

वाहन विक्री सूचना

पुर्नताबा घेतलेल्या वाहनांच्या विक्री करण्यापुर्वी कर्जदारांना सूचना मचे वर नमुद कर्ज खातेसंदर्भात आमच्या मागील सूचनेसह देय रक्कम भरण्यात तुम्ही कसूर केली असल्या . कर्ज रकमे अंतर्गत खरेदी केलेले नोंदणीधारक वाहन पुनेताबा घेतले आहे.

दिनांक **श्री. गौरव मदनलाल सोनी.** फ्लॅट क्र.१२०२. १२वा मजला. | ०६.१०.२०२५ ४३९५०५८०४६६ एमएच 0 ३ ालराजेश्वर मंदिरा समोर, मुलुंड पश्चिम-४०००८०.

गमच्या वारंवार स्मरण/सूचना देऊनही तुम्ही देय रक्कम जमा करण्यात कसूर केली आहे आणि बँकेद्वारे वाहना पुर्नताबा घेतला असल्याने कर्ज खातेअंतर्गत देय रक्कम वसुलीकरिता वाहनाची विक्री जसे आहे जेथे आहे जसे आहे जे आहे या तत्त्वावर काण्याचे निश्चित केले आहे. सदर सूचनेपासून ७ दिवसांच्या समाप्तीनंतर बँकेल स्विकृत किंमतीकरिता जाहीर लिलाव किंवा खासगी व्यवहार किंवा अन्य इतर विक्री प्रकाराने वाहनाची बँकेकड् ारपुरा जिमाजिता. जाहार रिराय जिमा अस्ति। एत्युरा स्था जिमा अस्ति। स्था जिमाज अस्ति। स्था ज्ञानारा पहाचाना चण्यक विक्री केली जाईल. सदर ७ दिक्सात सपुणं कर्ज रक्का तसेच व्याज व इतर शुल्क जमा करण्याची तुम्हाल अंतिम संधी देण्यात येत आहे. अन्यथा कर्ज अंतर्गत देय असलेली रक्का वसुलीसाठी बँकेद्वारा वाहनाची विक्र केली जाईल. जर वाहनाच्या विक्रीतृत उपलब्ध झालेली संपुर्ण कर्ज रक्कम अपर्याप्त असल्यास बैंकेकडून उर्वीर रक्कम वसुलीकरिता आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल ज्याचे संपुर्ण अधिभार भरण्यास तुमच्यावः

मुख्य व्यवस्थापक/प्राधिकृत अधिकार

1130703791 - 1130704870

ि SBI भारतीय स्टेट बैंक गृहकर्ज केंद्र, उगणे दोस्ती पिनाकल, गाळा क्र.३, प्लॉट ई७, रोड क्र.२२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेय, सर्कल क्र.२२, ठाणे (प.)-४००६०४. ईमेल: rasecc.thane@sbi.co.in

HLL2894142

Date: 18-11-2025

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेल्या कर्जदार व जामिनदारांनी त्यांनी बँकेकडून घेतलेल्या ऋण सुविधेची मुद्दल रक्कम व त्यावरील व्याज[े]रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यांचे कर्ज खाते **नॉन–परफॉर्मिंग ॲसेटमध्ये (एनपीए)** वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये त्यांना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती, ती सूचना ना-पोहोच होता टपाल प्राधिकरणाकडून पुन्हा प्राप्त झाली म्हणून सदर जाहीर सूचनेमार्फत कर्जदारांना कळविण्यात येत आहे.

अ.	कर्जदाराचे नाव व पत्ता,	प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन	१३(२) सुचनेची	пасш
		प्रातमुत मालमत्तव वणन		एकूण
क्र.			तारीख	थकबाकी
१	भुषण संतोष ढसाळ, सुवर्णा संतोष ढसाळ, मोहिणी	फ्लॅट क्र.१९०६, १९वा मजला, इमारत क्र.२४, रुणवाल	०८.१०.२०२५	०८.१०.२०२५
	संतोष ढसाळ, ए १६, आर.क्र.१०७, सह्याद्री लोकधारा	गार्डन्स फेज-३, मानपाडा कल्याण शिळ रोड, उसरघर,	एनपीए दिनांक	रोजी
ı	कोहौसो., लोकधारा कॉम्प्लेक्स, आनंद ग्लोबल स्कूल,	घरीवली, डोंबिवली पुर्व, ठाणे-४२१२०४.	२८.०९.२०२५	रु.३१,०६,०६२/-
	कल्याण-४२१३०६. भुषण संतोष ढसाळ, मोहिणी	रुणवाल रेसिडेन्सी प्रा.लि. आणि भुषण संतोष ढसाळ, मोहिणी		
	संतोष ढसाळ, एक्सेंचर प्रा.लि., बी.क्र.६, एमडीसी	संतोष ढसाळ, सुवर्णा संतोष ढसाळ यांच्यात नोंदणी क्र.केएलएन		
ı	७ए, गिगाप्लेक्स, दिव प्लॉट क्र.आयटी५, ऐरोळी,	३-५५१८/२०२१ दिनांक २१.०५.२०२१ द्वारे आच्छादित विक्रीचा		
	क्नॉलेज पार्क, पटणी मैदान, नवी मुंबई-४००७०८.	करारनामा उपनिबंधक कल्याण ३ येथे नोंदणीकृत आहे.		
	(गृहकर्ज खाते क्र.४०३२७४३१२६८)	-		
2	मीत अजय भानुशाली, (१) २०४, संत नामदेव कोहौसो.,	फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, ए विंग, काहन जश रेसिडेन्सी,	१४.१०.२०२५	१४.१०.२०२५
ı	प्लॉट क्र.४२, सेक्टर १६, गुरुद्वाराजवळ, कोपरखैरणे,	एमएम मेहता रोड, जुना मानेकलाल इस्टेट, घाटकोपर पश्चिम,	एनपीए दिनांक	रोजी
	नवी मुंबई-४००७०९. (२) एम बी एन्टरप्रायझेस, १६/	मुंबई-४०००८६ (सीटीएस क्र.१३८२ ते १४०४, १४०४ ए/२	१३.१०.२०२५	रु.६४,२९,०७६/-
	१, अनमोल तारासे प्लॉट क्र.२०, सेक्टर ५, टिळक	आणि १४०४/३)		
ı	इंजिनियरींग कॉलेज समोर, कोपरखैरणे-४००७०९.	अरविंद भानुशाली, अमिशा भानुशाली, गुलाबबेन भानुशाली,		
l	(गृहकर्ज खाते क्र.४३४४०४२६६३०)	व मीत अजय भानुशाली यांच्यात उप-निबंधक कुर्ला २ येथे		
l		नोंदणी क्र.केआरएल २–२११२५/२०२४ दिनांक ०९.१०.२०२४		
		द्वारे आच्छादित विक्री करारनामाच्या अंतर्गत समाविष्ट आहे.		

नेच्या पर्यायी सेवेकरिता सदर सूचना देण्यात आली. उपरोक्त कर्जदार व जामिनदारांना येथे कळविण्यात येत आहे की, त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **६० दिवसांत थकबाकी रकमेचा भरणा करावा** अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ चे कलम १३ चे उकमल (४) अन्वये सदर सचनेच्या तारखेपासन ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पढील कारवाई केली जाईल. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतृदीनुसार प्रतिभूत मार

ठिकाण: ठाणे, दिनांक: १५.११.२०२५ प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिय

श्री सालासार इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४०४, निरंजन, ९९ मरीन ड्राईव्ह, मरीन लाईन्स, मुंबई-४००००२. **दूरध्वनी:**०२२-२२८५२७९७, फॅक्स:०२२-६६३२४६४८, ई-मेल:vistaurban@gmail.com, वेबसाईट: www.sajaydevelopers.com २०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	एकमेव एकत्रित					
	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही
तपशील	३०.०९.२५	३०.०९.२५	३०.०९.२४	३०.०९.२५	३०.०९.२५	30.09.28
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9.99	३४.५७	३२.०२	३१७२.६८	५१७०.०७	১৩.۶۶১
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, विशेष साधारण व अपवादात्मक बाबपुर्व*)	0.88	રેવ.૪૭	२५.६९	७५०.६६	१०८१.१०	३१.३३
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर*)	0.88	રેવ.૪૭	२५.६९	७५०.६६	१०८१.१०	३१.३३
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर®)	0.83	२०.०९	२२.३१	५५४.१६	۶۶.۵0ک	१९.१०
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर)						
व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	0.82	२०.०९	२२.३१	५५४.१६	८००.९९	१९.१०
समभाग भांडवल	६९७.२०	६९७.२०	५९०.२०	६९७.२०	६९७.२०	५९०.२०
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार	-	-	-	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती)						
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
मूळ (रू.)	0.00	0.29	٥.३८	৬.९४	११.४८	0.30
सौमिकृत (रू.)	0.00	0.79	0.\$८	७.९४	११.४८	0.30

सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.sajaydevelopers.com वेबसाईटवर आणि स्टॉक क्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४.११.२०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता निष्कर्ष हे सहकार मंत्रालयाद्वारे सुचित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत

श्री सालासार इन्व्हेस्टमेंटस लिमिटेडकि

५६ | श्री. सुशील विष्णु उतेकर

५८ श्री. दिनेश शिवपुजन वर्मा

६० थ्री. संजय केवलप्रसाद यादव

६२ श्री. अजय शंकर शुक्ला

६१ श्री. लालजी रामखिलाडी माळी

५७ सौ. हिफजा सादिकअली शेख

५९ |श्री. सददाम मोहम्मद अब्दुल सय्यद

शैलेश हिंगरह व्यवस्थापकीय सं (डीआयएन:००१६६९१६)

(रु. लाख

:INL29120MH1964PLC012955 ई—मेल:hcl@hindcompo.com, वेबसाईट:www.hindcompo.com

रोज

वाचा

दै. 'मुंबई

लक्षदीप'

HINDUSTAN **OMPOSITES** सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३, महाराष्ट्र. दूर.:०२२-६६८८०१००, फॅक्स:०२२-६६८८०१०५,

सूचना

सेबीच्या २ जुलै २०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार शेअर हस्तांतरणाचे पुनर्निर्देशन २०१८/१३९ दिनांक ६ नोव्हेंबर, २०१८ आणि सेबीच्या परिपत्रक सेबी/एचओ/एमआईआरएसडी/एमआईआरएसडी पीओडी/पी/सीआईआर/२०२५/९७ दिनांक २ जुलै, २०२५ रोजीच्या अनुषंगाने, श्री. धनी राम शर्मा यांचे निवासी पत्ता: एमबी-२८, गली क्र.२, शकरपूर, पूर्व दिल्ली-१९००९२ कडून कंपनीला खाली दिलेल्या माहितीनुसार सिक्युरिटीज धारकांच्या नावे असलेल्या खाली नमुद्द केलेल्या सिक्युरिटीज त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्याची विनंती प्राप्त झाली आहे. या सिक्युरिटीज त्यांनी खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता आणि त्यांच्या नावे हस्तांतरित करता आल्या

फोलिओ	धारकाचे नाव आणि	सुरक्षा प्रकार आणि	सुरक्षा	विशिष्ट क्रमांक
क्र.	नोंदणीकृत पत्ता	दर्शनी मूल्य	संख्या	पासून – पर्यंत
आर१७९३७	राजिंदर दिवाण, रवी कुमार,	इक्रिटी शेअर्स	१५०	५१२८५५ –
	सोम दत्ता, ७१/७२, प्रेम नगर,	रु.५.००		५१२९५४
	पीओ जनक पुरी, नवी दिल्ली,			१०१०२४२८ –
	नवी दिल्ली ११००५८. भारत			१०१०२४७७

वरील नमद केलेल्या सिक्यरिटीजच्या संदर्भात दावा असलेल्या कोणत्याही व्यक्तीने या तारखेपासन ३० दिवसांच्या आत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात अशा दाव्याच्या समर्थनार्थ योग्य कागदोपत्री पुराव्यांसह असा दावा दाखल करावा अन्यथा कंपनी पुढील कोणतीही सूचना न देता श्री. धनी राम शर्मा यांच्या नावे सिक्युरिटीज हस्तांतरित करण्यास पुढे

हिंदस्तान कम्पोझिटस लिमिटेडकरित अरविंद परोहित

LOKHANDWALA KATARIA CONSTRUCTION PRIVATE LIMITED

ndalone Audited financial results for the guarter ended 30th September, 2025

CIN - U45200MH1998PTC117468

दिनांकः १७ नोव्हेंबर, २०२५

Add- 306A and 306B, Ceejay House, Dr. Annie Besant Road "F" Block, Shiv Sagar Estate, Worli, Mumbai - 400018 Email ID - aml@lokhandwalainfrastructure.com Website: https://lokhandwalainfrastructure.com

				Rs. in lakl
Particulars	Quarter Ended 30 Sep 2025	Quarter Ended 30 Jun 2025	Half year Ended 30 Sep 2024	Year ended 31 March 202
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	Year ende 31 March 20 (Audited) 29628.1 61269.7 (3158466 (3158466 (3158466 15,31,37 (1,34,657.8 4705.7 (1,32,136.34 1,16,657.8 2506.0 N
Total Income from operations	8,347.90	1,592.78	9,945.15	29628.10
Total Expenditure	15,904.50	7,532.29	23,436.79	61269.77
Net Profit / (Loss) for the period before Tax	(7,556.60)	(5,935.04)	(13,491.64)	(3158468
Net Profit / (Loss) for the period before tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	(7,556.60)	(5,935.04)	(13,491.64)	(3158468
Net Profit / (Loss) for the period after tax	(7,556.60)	(5,935.04)	(13,491.64)	(3158468
Total Comprehensive Income for the period and				
Other Comprehensive Income	(7,556.60)	(5,935.04)	(13,491.64)	(3158468
Paid up Equity Share Capital	15,31,370	15,31,370	15,31,370	15,31,37
Reserves (excluding Revaluation Reserve)	NA	NA	NA	(1,34,657.65
Securities Premium Account	NA	NA	NA	4705.7
Net worth	NA	NA	NA	(1,32,136.34
Paid up Debt Capital/ Outstanding Debt	NA	NA	NA	1,16,657.8
Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA	2506.00
Debt Equity Ratio	NA	NA	NA	N/
Earnings Per Share				
1. Basic:				
2. Diluted:	(4,934.54)	(5,512.16)	(10,446.70)	(1636.73
Capital Redemption Reserve		NA	NA NA	N/
Debenture Redemption Reserve		NA	NA	N/
Debt Service Coverage Ratio		NA	NA	N/
Interest Service Coverage Ratio		NA	NA	N/

a) The above is an extract of the detailed format of quarterly Financial results filed with the stock Exchange(s) under regulation 52 of the Listing Regulations. The Full Format of the Quarterly Financials are available on the Website of the BSE and the Company https://lokhandwalainfrastructure.com/

b) For the Line Items referred in Regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the BSE and car be accessed on the URI (https://www.bseindia.com/stock-share-price/debt-other/scripcode/960212/debt-corp-announcements/).

Place: Mumba Date: 14.11.2025

विकाण: मुंबई **दिनांक:** ११ नोव्हेंबर, २०२५

३०/०९/२०२५ ४८०७ २४४६०२

8606

४८०९

३०/०९/२०२५ ४८०९ २४०९०४

४६१९३

४६१९३

280908

30/09/2024 8606

30/09/2024

30/08/2024

Mr. Aliasgar Mohammed Lokhandwala Director, DIN - 00219135

रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड सीआयएनः एल १७ १ १० एमएच १९८ १पीएलसी ० २४ १४५, वेबसाईटः www.ramgopalpolytex.com,

ई-मेल:rplcompliance@ramgopalpolytex.com, दूर: ०२२-६१३१६८००, फॅक्स: ०२२-२२८५१०८५ **नोंदणीकृत कार्यालय**ः ग्रीनटेक्स क्लिअरिंग हाऊस, बी–१, २ व ३, गोसरानी कंपाउंड, रेहनाल गाव, भिवंडी, जिल्हा ठाणे–४२१३०२. कॉपॉरेट कार्यालय: ७०१, तुलसीयानी चेंबर्स, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१

				(रु.लाखात,	ईपीएस व्यतिरिक्त
अ.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२०२५	संपलेली तिमाही ३०.०९.२०२४	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२०२५	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२०२४
क्र.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	83.93	40.30	६६.६३	988.40
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(9.33)	(८.५९)	(७७.३५)	(८.३१)
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(9.33)	(८.५९)	(७७.३५)	(८.३१)
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(9.33)	(८.५९)	(७७.३५)	(८.३१)
4.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(८.९८)	9.04	(७७.३९)	(४.५१)
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल	9839.६३	9839.६३	9839.६३	9839.६३
0.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रती)				
	40 (00 0)	, ,			

मूळ व सौमिकृत (वार्षिकीकरण नाही) (0.0\xi) (0.0\xi) (0.4\xi) टिपः सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्वलोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षेत वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.ramgopalpolytex.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com संचालक मंडळाच्या वतीने व करिता

सही/-संजय जटिया अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ००९१३४०५)



जाहीर नोटीस

सहायक निबंधक, परसेवा, मुंबई महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवधर रोड, मुलूँड (पूर्व), मुंबई-४०००८१.

पुष्पक को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. उत्ता:- श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर, डवलेनगर पाडा नं. ३, लोकेकमान्य नगर, ठाणे (पश्चिम)- ४०० ६०६.

शाखा : ठाणे

.... अर्जदार

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.	
१	सौ. हमिदा सलिम वैद	३०/०९/२०२५	४७८२	३६३८१०	१	
2	सौ. कुंतीदेवी रामवृक्ष यादव	३०/०९/२०२५	४७८२	३६३८१०	2	
ş	श्री. राजकुमार जवाहीर जयस्वाल	३०/०९/२०२५	४७८३	२२५५८४	2	
γ	श्री. अताऊला रज्जाक अन्सारी	३०/०९/२०२५	१७८३	२२५५८४	w	
ų	श्री. उदय विश्वनाथ सिंग	३०/०९/२०२५	४७८४	५००२८३	۶	
ξ	श्री. गुलबर हाजी अहमद मोहम्मद हुसेन	३०/०९/२०२५	४७८४	५००२८३	, eu	
હ	श्री. नासिर बादशाह खान	३०/०९/२०२५	४७८५	४१११३३	१	
ሪ	श्री. शाहीद अब्दुल रेहमान	३०/०९/२०२५	४७८५	४१११३३	κυ	
९	श्री. शाहीद अब्दुल रेहमान	३०/०९/२०२५	४७८६	४४३६२६	१	
१०	श्री. नासिर बादशाह खान	३०/०९/२०२५	४७८६	४४३६२६	٦	
११	श्री. अमृतलाल ननकु सरोज	३०/०९/२०२५	४७८७	४०३५९६	2	
१२	श्री. ओमप्रकाश ज्वालाप्रसाद सिंग	३०/०९/२०२५	४७८७	४०३५९६	A.	
१३	श्री. वाहीद अब्दुल रशीद खान	३०/०९/२०२५	১১৶४	२८३६७६	१	
१४	श्री. अन्वर सिराजुद्धीन खान	३०/०९/२०२५	১১৩४	२८३६७६	2	
१५	श्रीमती. निर्मला मनीष मिश्रा	३०/०९/२०२५	১১৩४	२८३६७६	ж	
१६	श्रीमती. निर्मला मनीष मिश्रा	३०/०९/२०२५	४७८९	२८८८८०	१	
१७	श्री. वाहीद अब्दुल रशीद खान	३०/०९/२०२५	४७८९	२८८८८०	2	
१८	श्री. अन्वर सिराजुद्धीन खान	३०/०९/२०२५	४७८९	२८८८८०	ж	
१९	श्री. युसुफ कासम शेख	३०/०९/२०२५	४७९०	२८५१३५	१	
२०	श्री. दत्ताञय भिकाजी वाघ	३०/०९/२०२५	४७९०	२८५१३५	2	
२१	श्री. मोहम्मद हुसेन हबीब नुरानी	३०/०९/२०२५	४७९१	३२२५६९	१	
२२	श्री. मोहम्मद हुसेन हबीब नुरानी	३०/०९/२०२५	४७९२	२०५५९७	2	
२३	श्री. मोमिन शकिल मेहबुब अली	३०/०९/२०२५	४७९३	४४६७४१	१	
२४	श्री. प्रकाश दत्ताराम निवळकर	३०/०९/२०२५	४७९३	४४६७४१	2	
२५	श्री. अजित कृष्णाजी सावंत	३०/०९/२०२५	४७९३	४४६७४१	æ	
२६	श्री. जहिद इब्राहिम खान	३०/०९/२०२५	४७९४	३४३४५५	2	
२७	श्री. रफीक मकसुद अन्सारी	३०/०९/२०२५	४७९४	३४३४५५	ж	

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.	अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.
२८	श्री. जहिद इब्राहिम खान	३०/०९/२०२५	४७९५	३९५०४२	8	६३	श्री. अजय शंकर शुक्ला	३०/०९/२०२५	४८१०	३०२५७१	१
२९	श्री. रफीक मकसुद अन्सारी	३०/०९/२०२५	४७९५	३९५०४२	2	६४	श्री. संजय केवलप्रसाद यादव	३०/०९/२०२५	४८१०	३०२५७१	2
30	श्री. रघुवीर शंकर भनजन	३०/०९/२०२५	४७९६	१३६०९९	१	६५	श्री. लालजी रामखिलाडी माळी	३०/०९/२०२५	४८१०	३०२५७१	ş
३१	श्री. विनोद अनंत मोहिते	३०/०९/२०२५	४७९६	१३६०९९	2	६६	श्री. अजय दुधनाथ यादव	३०/०९/२०२५	४८११	२१५३४७	१
3?	श्रीमती. माया धनाजी ओंबासे	३०/०९/२०२५	४७९६	१३६०९९	3	६७	श्री. फुलबदन सिधारी जैसवाल	३०/०९/२०२५	४८११	२१५३४७	2
33	श्री. मोहम्मद इब्राहीम सिद्दीकी मोमिन	३०/०९/२०२५	४७९७	२८८६६८	१	६८	श्री. राजाराम सुकया भोईर	३०/०९/२०२५	४८११	२१५३४७	3
38	श्री. दाऊद उमर मेनन	३०/०९/२०२५	४७९७	२८८६६८	?	६९	श्री. उमेश प्रेमजी पाटील	३०/०९/२०२५	४८१२	383888	2
३५	श्री. मोमिन शब्बीर अहमद मोहम्मद रमजान	३०/०९/२०२५	४७९७	२८८६६८	3	190	श्री. जलाल अकबर पठाण	३०/०९/२०२५	४८१२	383888	3
३६	श्री. रफीक मकसुद अन्सारी	३०/०९/२०२५	४७९८	२८२०४९	१	98	श्री. सज्जाद अली रजाबअली उनवाला	30/09/2024	४८१३	२८८७३८	2
३७	श्री. जाहिद इब्राहिम खान	३०/०९/२०२५	४७९८	२८२०४९	3	62	श्री. सुभेदार फुलचंद चौहान	30/09/2024	8688	292320	8
३८	श्री. आरिफ अब्दुल माजिद गाजरवाल	३०/०९/२०२५	४७९९	२९०१६५	१	93	श्री. दत्ता किसन मुलुंडकर	30/08/2024	४८१४	292320	3
३९	श्री. रजाक अब्दुल माजिद गाजरवाला	३०/०९/२०२५	४७९९	२९०१६५	2	98	थ्री. सजाद अली रजाबअली उनवाला	30/09/2024	४८१५	343276	8
80	श्री. सईद हबीब शेख	३०/०९/२०२५	8८००	३७५२४४	१		 				<u> </u>
४१	श्री. मोहम्मद पापा शेख	३०/०९/२०२५	8८००	३७५२४४	2	હિલ	श्री. अर्जुन अमृतराव करके	३०/०९/२०२५	४८१६	४०७४५७	?
४२	श्री. रमेशचंद्र काशीप्रसाद पांडे	३०/०९/२०२५	8८००	३७५२४४	3	७६	श्री. इब्राहीम अब्दूलगणी शेख	३०/०९/२०२५	४८१७	२१२०७९	8
४३	श्री. मोहम्मद इब्राहीम जैनुद्दीन शेख	३०/०९/२०२५	४८०१	२६८०६९	१	৩৩	श्री. मोहीउद्दीन अकील शेख	३०/०९/२०२५	४८१७	२१२०७९	2
88	श्री. शफीउल्लाह मेहबुब खान	३०/०९/२०२५	४८०१	२६८०६९	2	৬८	श्री. राजेंद्र बाबूसिंग मल्तानी	३०/०९/२०२५	४८१८	३५३५६२	१
४५	श्री. मुजावर अब्दुलमुनाफ जियाऊदीन	३०/०९/२०२५	४८०१	२६८०६९	3	৬९	श्री. हुकुमचंद रामदास महाजन	३०/०९/२०२५	४८१८	३५३५६२	2
४६	श्री. मुजावर अब्दुलमुनाफ जियाऊदीन	३०/०९/२०२५	४८०२	२७९१०४	१	८०	श्री. सुरेश सोती यादव	३०/०९/२०२५	४८१८	३५३५६२	3
४७	श्री. मोहम्मद इब्राहीम जैनुद्दीन शेख	३०/०९/२०२५	४८०२	२७९१०४	?	८१	श्री. मोहम्मद सलीम सय्यद	३०/०९/२०२५	४८१९	३७८८१६	१
४८	श्री. शफीउल्लाह मेहबुब खान	३०/०९/२०२५	४८०२	२७९१०४	3	८२	श्री. नारायण मारूती शेलार	३०/०९/२०२५	४८२०	२८५९४५	3
४९	श्री. शफीउल्लाह मेहबुब खान	३०/०९/२०२५	४८०३	२७५६००	१	८३	श्री. शाह अयुब अब्दुल गफुर	३०/०९/२०२५	४८२१	२६५६५७	१
40	श्री. मुजावर अब्दुलमुनाफ जियाऊदीन	३०/०९/२०२५	४८०३	२७५६००	2	82	श्री. अनंत विठ्ठल मेहता	३०/०९/२०२५	४८२१	२६५६५७	2
५१	श्री. मोहम्मद इब्राहीम जैनुद्दीन शेख	३०/०९/२०२५	४८०३	२७५६००	3	८५	श्री. शत्रुघ्न शंकर खांडगे	३०/०९/२०२५	४८२१	२६५६५७	3
५२	श्री. राधेश्याम धर्मराज यादव	३०/०९/२०२५	४८०४	384800	2		सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल				
५३	श्री. हानिफ सलीम शेख	३०/०९/२०२५	४८०५	२७२५६३	2	समन्स	पाठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी य ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनि	ांना समन्स रुजु न र्टिष अर्जागंबंधी आ	झाल्याने । एको प्रताणां	व त्यांचा नर्व	ीन पत्ता राज्यस
५४	श्री. रामपाल रामअधार यादव	३०/०९/२०२५	४८०७	२४४६०२	१		ध नसल्यान जाहार समन्स दत आहात. उपान दिनांक २१/११/२०२५ रोजी दुपारी १२:३				
५५	श्री. अचेलाल खेदु गुप्ता	३०/०९/२०२५	४८०७	२४४६०२	2		नयात हजर रहावे.				
	0 0 0 1	1 - 1				1	या नोटीशीदारे उपरोक्त प्रतिवादी यांना असे	ाही कळविण्यात ये	तेकी. व	रील तारखेस	आपण

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.

म्हणून आज दिनांक ३१/१०/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



(बी. के. येल्हारे) सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई.